

ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत निरीक्षणालय शाखेतील अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) पदाची दि. ०१/०१/२०२५ रोजीची अंतिम सेवाज्येष्ठतासूची.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग

शासन परिपत्रक क्र. ज्येष्ठता- २०२२/प्र.क्र.१२९/ऊर्जा-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : ०४ जुलै, २०२५.

- वाचा:** १) शासन अधिसूचना, सामान्य प्रशासन विभाग क्र. एसआरव्ही- २०१६/प्र.क्र.२८१/बारा, दि. २१.०६.२०२१.
२) शासन परिपत्रक, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग क्र. ज्येष्ठता- २०२२/प्र.क्र.१२९/ ऊर्जा-१, दि. ७ जानेवारी, २०२५.
३) मुख्य विद्युत निरीक्षक यांचे क्र. जा.क्र.मुविनि/आस्था./कार्या.१(१)/२७७/२०२५, दि.०७.०२.०२५ रोजीचे पत्र.

प्रस्तावना:-

ऊर्जा विभागाच्या अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०२५ रोजीची तात्पुरती (Provisional) ज्येष्ठतासूची संदर्भ क्र. २ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली होती. त्याबाबत काही आक्षेप / त्रुटी असल्यास मुख्य विद्युत निरीक्षक, मुंबई यांच्यामार्फत कळविण्याबाबत सर्व संबंधित अधीक्षक अभियंता यांना कळविण्यात आले होते. यासंदर्भात ज्येष्ठता सूचीत समाविष्ट असलेल्या सर्व अधीक्षक अभियंता यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली असून सदरच्या तात्पुरती (Provisional) ज्येष्ठता सूचीत कोणत्याही चुका अथवा त्रुटी नसल्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी संदर्भ क्र.३ च्या पत्रान्वये शासनास कळविले आहे. त्याअनुषंगाने संदर्भ क्र. २ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) या संवर्गाची तात्पुरत्या ज्येष्ठतासूचीत कोणत्याही चुका अथवा त्रुटी नसल्याने जशीच्या तशी अंतिम स्वरूपात सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-अ" नुसार प्रसिध्द करण्यात येत आहे.

२. मा. उच्च न्यायालयाने याचिका क्र. २७९७/२०१५ वर दिलेल्या न्यायनिर्णयानुसार तसेच. यासंदर्भात मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्र. २८३०६/२०१७ वरील अंतिम न्यायनिर्णयानुसार सन-२००४ नंतरच्या निवडयाद्यांमध्ये बदल झाल्यास, त्यानुसार सदर ज्येष्ठतासूचीमध्ये बदल होईल.

३. मुख्य विद्युत निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित) संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांना अंतिम जेष्ठतासूचीची प्रत संकेतस्थळावरून उपलब्ध करून घेण्याबाबत कळवावे.

४. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०२५०७०४१५३८२७५४१० असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यापाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रदिप भिंताडे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) अपर मुख्य सचिव (ऊर्जा) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई- ३२.
- २) सह सचिव (ऊर्जा-१) यांचे स्वीय सहाय्यक, उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ३) मुख्य विद्युत निरीक्षक, चेंबूर (पूर्व), मुंबई- ७१.
- ४) अधीक्षक अभियंता, प्रादेशिक विद्युत निरीक्षण मंडळ, मुंबई/ पुणे/ छत्रपती संभाजीनगर/ नागपूर.
- ५) संबंधित अधीक्षक अभियंता यांना मुख्य विद्युत निरीक्षक, चेंबूर (पूर्व), मुंबई- ४०० ०७१ यांच्यामार्फत अग्रेषित.
(संबंधित अधीक्षक अभियंता यांच्याकडून कृपया पोच प्राप्त करावी.)
- ६) निवडनस्ती (ऊर्जा-१).

परिशिष्ट- अ										
शासन परिपत्रक ज्येष्ठता: २०२२/प्र.क्र. १२९/ऊर्जा-१, दिनांक: ०४ जुलै, २०२५ चे सहपत्र										
१. संवर्गाचे नांव :- विद्युत निरीक्षणालयामधील अधीक्षक अभियंता, गट-अ (राजपत्रित)										
२. वेतनश्रेणी- वेतनश्रेणी : एस-२५, रु. ७८८००- २०९२००										
३. दि.१ जानेवारी, २०२५ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची										
अ. क्र.	ज्येष्ठता क्रमांक	शासकीय कर्मचा-याचे नांव	संबंधीत पदावरील नियुक्तीचा मार्ग	जन्मतारीख	प्रवर्ग	नियम ३ (२)(अ) नुसार संवर्गात प्रत्यक्ष रुजू दिनांक	ज्येष्ठता दिनांक/ ज्येष्ठता मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हाता	शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	१	श्री. दिनेश ज. खोंडे	सरळसेवेने	११.०८.१९६८	अ. जा.	२२.०२.२०११	२२.०२.२०११	३१.०८.२०२६	एम. ई. (इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टिम)	कार्यरत
२	२	श्री.उदयकुमार ए. भोयर	पदोन्नती	०४.०७.१९६७	इ.मा.व	०२.०७.२०२४	०२.०७.२०२४	३१.०७.२०२५	एम.ई. (वि)	कार्यरत
३	३	श्री. हेमंत ना. गांगुर्डे	पदोन्नती	१३.०६.१९७५	अ.ज.	०४.०७.२०२४	०४.०७.२०२४	३०.०६.२०३३	बी.ई. (वि)	कार्यरत
४	४	श्री. अशोक जी. कणसे	पदोन्नती	०१.०६.१९७०	खुला	२६.०९.०२०२४	२६.०९.०२०२४	३१.०५.२०२८	बी.ई. (वि)	कार्यरत

(प्रदिप भिंताडे)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन